

**NIRAJ CEMENT STRUCTURALS LIMITED**  
CIN: L26940MH1998PLC114307  
Regd. Off.: Niraj House, Sunder Baug, Near Deonar Bus Depot, Chembur (East), Mumbai-400 088. E-mail Id: info@niraj.co.in, Phone No.: +91 22 66027100

**NOTICE**  
Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, August14, 2019, inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2019.  
The information contained in this notice is available on the Company's website viz. www.niraj.co.in and also on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com.

**For Niraj Cement Structurals Limited**  
Sd/-  
Anupkumar Shukla  
Company Secretary and  
Place: Mumbai Compliance Officer  
Date: August 7, 2019 ACS: A57428

**Parle Software Limited**  
*Bridge to Technology*  
CIN:L21000MH1983PLC029128  
Regd. Office: 6B, Knox Plaza, Ground Floor, Mind Space, Near Homelot Hotel, Off. Link Road, Malad (W), Mumbai: 400064. Telefax: 91- 022 - 40033979. E-mail: parle.software@gmail.com, Website: www.parlesoftwares.com

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14th August, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Un-Audited Financial Results of the Company together with Limited Review Report thereon to be submitted by the Statutory Auditors for the first quarter 30th June, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors.  
This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com.

**For Parle Software Limited**  
Sd/-  
Paresh Sampat  
Non-Executive Chairman  
Date: 07<sup>th</sup> August, 2019  
Place : Mumbai

**HAZOR MULTI PROJECTS LIMITED**  
CIN:L39999MH1992PLC269813  
Regd. Office: 601-A, Rang House Premises Co-op. Society Ltd., 30, Jambulwadi, J.S.S. Road, Mum., -400002 Telefax: 91- 022 2200525 E-mail: hmpj.india@gmail.com Website: www.hazormultiproject.com

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 13th August, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Un-audited Financial Results of the Company together with Limited Review Report for the quarter ended on 30th June, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors.  
This information is also available on website of the Company hmpj.india@gmail.com and on the website of the stock exchange www.bseindia.com.

**For Hazor Multi Projects Limited**  
Sd/-  
Subhash J Purohit  
Company Secretary  
Place : Mumbai  
Date: 6 August, 2019

**MADHUCON PROJECTS LIMITED**  
CIN: L74210TG1990PLC011114  
Regd.office: 1-7-70, Jablupura, Khammam-507003, Telangana. E-Mail: corporate@madhucon.com Website: www.madhucon.com

**NOTICE**  
Notice is hereby given in pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, 585<sup>th</sup> Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday 13<sup>th</sup> August, 2019 at 03:00 P.M. at Corporate office of the Company at Madhucon House, Road No.36, Jubilee Hills Hyderabad-500033 to consider and to approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019.

**For Madhucon Projects Limited**  
Sd/-  
Company Secretary & Compliance Officer  
Place : Hyderabad  
Dated : 07.08.2019

**MAPRO INDUSTRIES LIMITED**  
ICIN: L70101MH1973PLC020670  
Regd. Office: 505, Corporate Corner, 5<sup>th</sup> Floor, Sunder Nagar, Malad (W), Mumbai - 400 064  
Tel No: +91-28-28725764; Email Id:info@maproindustries.com; website: maproindustries.com

**Notice of Board Meeting**  
Notice is hereby given that pursuant to the regulation 29 read with regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, August 14, 2019, to inter-alia, consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2019.

The said information is also available on the website of the company at [www.maproindustries.com](http://www.maproindustries.com) and may also be available on Stock Exchange website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)  
**For Mapro Industries Limited**  
Sd/-  
Nidhi Rateria  
Company Secretary  
Membership No A32803  
Place: Kolkata  
Dated: August 07, 2019

**STARLOG ENTERPRISES LIMITED**  
CIN: L63010MH1983PLC031578  
Registered Office: 141, Jolly Maker Chambers II, 14th Floor, Nariman Point, Mumbai - 400021. Tel: +91-22-6656 3000 Fax: +91-22-2368 7015 Email: [hq@starlog.in](mailto:hq@starlog.in) Web: [www.starlog.in](http://www.starlog.in)

**NOTICE**  
Pursuant to Regulation 29 read with regulation 47of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company will held on Wednesday, August 14, 2019 at 5.30 p.m., inter alia, to consider and approve financial results of the Company for the quarter ended June 30, 2019. The information contained in this Notice is also available on the Company's website i.e. [www.starlog.in](http://www.starlog.in) and also on Bombay Stock Exchange website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

**For Starlog Enterprises Limited**  
Sd/-  
Saket Agarwal  
Managing Director  
Place : Mumbai  
Date : 07.08.2019

**KUBER UDYOG LIMITED**  
326, third Floor, Goldsouk Complex Opp Pariserma, Nr. Iscon Arcade, C.G. Road, Ahmedabad 380009  
CIN: L51909GJ1982PLC100824  
Email Id: kuberudyoglimited@gmail.com  
Website: [www.kuberudyog.com](http://www.kuberudyog.com)  
Phone No. 75083 2443

**NOTICE OF BOARD MEETING**  
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, August 14, 2019, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results along with Limited Review Report for the Quarter ended on June 30, 2019. The said Notice may be accessed on the Company's website at <http://www.kuberudyog.com> and may also be accessed on the Stock Exchange website at <http://www.bseindia.com>

**For KUBER UDYOG LIMITED**  
Sd/-  
Chetan Shinde  
Managing Director  
Place: Mumbai  
Date: 07/08/2019  
DIN:- 06996605

**Deccan Gymkhana Branch : Ashok Chambers, Jangli Maharaj Road, Pune-411004 Ph. No. : 020-25533406, 25531781, Email-deccan@denabank.co.in**

**POSSESSION NOTICE (For Immovable property)**

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)  
Whereas, The undersigned being the Authorised Officer of the **Bank of Baroda** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a **Demand Notice dated 13.05.2019** calling upon the **Borrower Mr.Chandrakant Baburao Mate, Mrs.Neelam Suresh Chaurasia & Mr. Rahul M. Anasane, Mr. Akash Suhas Joshi** all directors in the Company **Sanguine Solution India Pvt Ltd to repay the amount mentioned in the notice being Rs.1,39,96,216.82 (Rupees one crore thirty nine lakhs ninety six thousand two hundred sixteen & eighty two paise only)** together with further interest thereon at the contractual rate plus costs, charges and expenses till date of payment within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the Public in general that the undersigned has **taken possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this the **3rd day of August of the year 2019**. The Borrower/Guarantors/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property/ies will be subject to the charge of **Bank of Baroda for an amount Rs.1,39,96,216.82 (Rupees one crore thirty nine lakhs ninety six thousand two hundred sixteen & eighty two paise only)** and further interest thereon at the contractual rate plus costs, charges and expenses till date of payment.  
**The Borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.**

Description of the Immovable Property					
Residential Flats in "B" & "C" Wing of Sai Shreya Building at Gat No.2/2 & 2/4, Plot No.6, Mauje :Nighoj, Taluka Rahta, District Ahemadnagar, Maharashtra as under :					
Flat No.	Carpet Area in sq.ft.	Flat No.	Carpet Area in sq.ft.	Flat No.	Carpet Area in sq.ft.
B-Wing		C-Wing		C-Wing	
102	874	101	611	103	792
202	874	201	611	203	792
302	874	301	611	303	792
103	792	102	847	104	714
203	792	202	847	204	792
303	792	302	847	304	792

**Rama Shanker Singh**  
Chief Manager/Authorised Officer  
Bank of Baroda

**POSSESSION NOTICE (For Immovable Property)**  
[Appendix IV under the Act - \*Rule 8(1)]

WHEREAS the undersigned being the Authorised Officer of the **Syndicate Bank** under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in the exercise of powers conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice on the dates mentioned in below table calling upon the borrowers/surety/owner of the property to repay the amount as mentioned against following account along with interest and cost thereon within 60 days from the date of said notice. The Borrowers/Surety/owner of the properties having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Surety/owner of the properties in particular and the public in general, that undersigned has taken **possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the dates mentioned in below table. The Borrowers attention is invited to the provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets.  
The Borrowers/Surety/owner of the properties in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealing with the properties will be subject to charge of the **Syndicate Bank, Karvenagar Branch**, for the mentioned below amounts.

Sr. No.	Name of the Borrowers	Outstanding Amount in Rs.	Date of Demand and Possession Notice	Description of Immovable Property
1)	<b>Borrowers:</b> 1. Sandesh Electricals, 2. Mr. Sachin D. Dalvi S/o. Sh. Dinkar Dalvi. <b>Sureties:</b> Ramesh K. Shinde S/o. Sh. Krishna N. Shinde	Rs. 9,43,290.32 (Rupees Nine Lakhs Forty Three Thousand Two Hundred Ninety and Paise Thirty Two Only) along with interest and cost thereon w.e.f. 01/05/2019	D/N 23/05/2019 & P/N 02/08/2019	Owned by Sachin D. Dalvi, Flat at S.No. 13, Hissa No. 3B, Flat No. 14(201), Second Floor, "Sarthak Apartment", Sarade Baug, Near More Petrol Pump, Shivne, Pune.
2)	<b>Borrowers:</b> 1. Samrudhi Constructions, 2. Rajendra B. Kadu S/o. Sh. Balasaheb Kadu. <b>Sureties:</b> 1. Atul J. Mame S/o. Sh. Jaywant Mame	Rs. 6,33,652.97 (Rs. Six Lakhs Thirty Three Thousand Six Hundred Fifty Two and Paise Ninety Seven Only) along with interest and cost thereon w.e.f. 01/05/2019	D/N 22/05/2019 & P/N 05/08/2019	Owned by Rajendra B. Kadu, Flat at S.No. 41/1/46, Flat No. 3, First Floor, Laxmi Apartments, Warje Malwadi, Tehsil Haveli, Pune.
3)	<b>Borrowers:</b> 1. Vijay laxmi Power Electricals, 2. Vijay L. Pawar S/o. Sh. Laxman Pawar. <b>Sureties:</b> 1. Mohan F. Rathod, S/o. Sh. Fattie Singh Rathod, 2. Ramdas H. Rathod S/o. Sh. Hiralal Rathod	Rs. 7,71,716.32 (Rs. Seven Lakhs Seventy One Thousand Seven Hundred Sixteen and Paise Thirty Two Only) along with interest and cost thereon w.e.f. 01/05/2019	D/N 22/05/2019 & P/N 02/08/2019	Owned by Vijay L. Pawar, Flat at S.No. 13, Hissa No. 3B, Flat No. 29, Ground Floor, "Sarthak Apartment", Sarade Baug, Nr. More Petrol Pump, Shivane, Pune.

**Date : 02/08/2019, 05/08/2019**  
**Place : Karvenagar, Pune**  
**Sd/- Authorised Officer, Syndicate Bank**

**Jumbo Finance Limited**  
Office No. 805, 8th Floor, 'A' Wing Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (East) Mumbai - 400063  
Telefax: 022-26856703  
Email : [jumbolin@hotmail.com](mailto:jumbolin@hotmail.com)  
Web : [www.jumbofinance.co.in](http://www.jumbofinance.co.in)  
CIN : L65900MH1984PLC032766

**NOTICE**  
We would like to inform you that meeting of the Board of Directors is scheduled to be held on Wednesday, 14.08.2019 at 4.00 p.m. at the Registered Office of the Company at Office No. 805, 8<sup>th</sup> Floor, 'A' Wing Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (East) Mumbai - 400063 to consider and adopt the Un-Audited Financial Results for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2019 and any other matter as may be decided in the Board.  
Further, as per the Company's Code of Conduct for the Prevention of Insider Trading, the Trading Window for dealing in shares of the Company shall remain closed for all Designated Employees and Directors from 12.08.2019 to 16.08.2019 (both days inclusive)  
**For Jumbo Finance Limited**  
Sd/-  
Director  
Place : Mumbai  
Date : 07.08.2019

**PRABHAT TELECOMS (INDIA) LIMITED**  
CIN: L72100MH2007PLC169551  
Registered Office: Unit No. 402, Western Edge I, Kanakia Spaces, Western Express Highway, Borivali (East) Mumbai 400066. Contact: 022-40676000  
Email: [investors@prabhatgroup.net](mailto:investors@prabhatgroup.net) Website: [www.prabhatgroup.net](http://www.prabhatgroup.net)

**NOTICE**  
Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that meeting of the Board of Directors of Prabhat Telecoms (India) Limited will be held on Wednesday, August 14, 2019 at the Registered Office of the Company at Unit No. 402, Western Edge I, Kanakia Spaces, Western Express Highway, Borivali (East), Mumbai 400066, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended on June 30, 2019.  
Further, as per the SEBI (Prohibition Of Insider Trading) Regulations, 2015 and the Code of Conduct of the Company the Trading Window for dealing in Securities of the Company shall remain closed for the Directors/ Designated Employees/Officers of the Company from August 7, 2019 till August 16, 2019.  
The notice of the meeting is also available on the Company's website [www.prabhatgroup.net](http://www.prabhatgroup.net) and on the website of Stock Exchange where the shares of the company are listed viz. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

**For Prabhat Telecoms (India) Limited**  
Sd/-  
Meghana Kashte  
Company Secretary  
Date: 8<sup>th</sup> August, 2019  
Place: Mumbai

**भारतीय कंटेनर निगम लिमिटेड**  
**CONTAINER CORPORATION OF INDIA LTD.**  
(A Govt. of India Navratna Undertaking)  
Regd. Office : CONCOR Bhawan, C-3, Mathura Road, Opp. Apollo Hospital, New Delhi-110076.

**OPEN Tender Notice (e-Tendering mode only)**  
Tender No.: CON/T/BCS/CBC-5520/2019

Online Open **E-bids** are invited through two packet Open tendering system from the RDISO approved sources for supply of **5520** nos. Upgraded High Tensile Centric Buffer Coupler and its components for 25T axle load wagons to RDISO Specification No. WD-70-BD-10 with latest revision or latest drawings.

Bid Reference	Tender No.: CON/T/BCS/CBC-5520/2019
Tendered Quantity	5520 nos.
Bid Security (Earnest Money)/Deposit	₹ 10,00,000/-
Cost of Document	₹ 1,000 through online payment gateway to CONCOR
Tender processing fee (Non-refundable)	₹ 5310.00 (including GST @18%) through online payment gateway to CONCOR.
Pre-Bid Meeting	14.08.2019 (12:00 Hrs)
Period of Tender Sale (online)	From 08.08.2019 (11:00 Hrs.) to 28.08.2019 (18:00 Hrs.)
Date and time of Submission of Bid	29.08.2019 (upto 17:00 Hrs-Indian Standard Time)
Date and time of opening of Bid	At 11.00 Hrs. of 30.08.2019
Place of Opening	Container Corporation of India Ltd. CONCOR Bhawan C-3, Mathura Road, (Opposite Apollo Hospital), New Delhi – 110 076
Communication Address	<b>GROUP GENERAL MANAGER (TECHNICAL)</b> Container Corporation of India Ltd. CONCOR Bhawan C-3, Mathura Road, Opp: Apollo Hospital, New Delhi – 110 076 (INDIA) Tel.: 91-11-41673084/41673085, Fax: 91-11-41673071, email: <a href="mailto:ggmtofficeco@concorindia.com">ggmtofficeco@concorindia.com</a> <b>GROUP GENERAL MANAGER (TECHNICAL)</b>

**CORDS™ CORDS CABLE INDUSTRIES LIMITED**  
Regd. Off. : 94, 1st Floor, Shambhu Dayal Bagh Marg, Okhla Industrial Area Phase-II, Old Ishwar Nagar, New Delhi-20. Tel: 011-40551200  
\*Fax No.011-40551281 \*Website: [www.cordscable.com](http://www.cordscable.com)  
E-mail: [ccil@cordscable.com](mailto:ccil@cordscable.com) \*CIN L74999DL1991PLC046092

**NOTICE**  
Notice is hereby given, pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that 188<sup>th</sup> meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, August 14, 2019 at 12:00 noon to consider and approve, inter alia, • The Unaudited Financial Results along with Limited Review Report of the Company for the 1<sup>st</sup> Quarter/ 3 Months ended on June 30, 2019.  
• To fix Day, Date, Time and Venue of 28<sup>th</sup> Annual General Meeting.  
• To fix dates of Book Closure for the same.  
• To fix cut-off date for the purpose of e-voting.  
• To approve Director Report for the F.Y. ended March 31, 2019 and Notice convening the ensuing AGM and other related matters.  
The above information is also available on the website of the company viz. ([www.cordscable.com](http://www.cordscable.com)) and the websites of the Stock Exchanges where Company's shares are listed viz. ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and ([www.nseindia.com](http://www.nseindia.com))  
In accordance with the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Trading Window for dealing in the securities of the Company was closed for all the designated persons and their immediate relatives (as defined in the Code) from July 01, 2019 till 48 hours after the declaration of the unaudited financial results of the Company for the 1<sup>st</sup> quarter/ 3 months ended June 30, 2019.

**By order of the Board of Directors**  
**For Cords Cable Industries Limited**  
Sd/-  
Garima Pant  
Company Secretary  
Place : New Delhi  
Dated : 07 August, 2019

For Advertising in

# EXPRESS CAREERS

Contact :

**Mohammed Shaikh**  
Tel.: (Direct) 67440402  
Mob.: 9867861407

**GRUH FINANCE LIMITED**  
*We help you build homes*

Regd. Off. : 'GRUH' Netaji Marg, Nr. Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ahmedabad-6.  
Phone : +91-79-26421671-75  
CIN : L65923GJ1986PLC008809

**SYMBOLIC POSSESSION NOTICE**

NOTICE is hereby given under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorized Officer issued demand notice on the date mentioned against the account stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the Public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred upon him under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Rules on the date mentioned against each account.

The borrower in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of GRUH Finance Limited for the amounts and interest thereon.

The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset

Name of borrowers and Loan Account No.	Description of the Property Mortgaged (Secured assets)	Date of Demand Notice	Date of Possession Notice	O/s Amount as on date of demand notice
Mr. Ramchandra Laluram Dagar Mrs. Lalidevi Ramchandra Dagar Loan A/c No. : 101/10870	All that Part and Parcel of residential premise being situated at Revenue Block No. 50, Old Survey No. 32/1, FP No. 21, 32 Shreeji Homes-2, Opp. Vimal Dairy, Amdavad Highway Palwasana (part), Mehvana 384002	18.04.2019	02.08.2019	Rs. 7,24,561.01
Mr. Omprakash Chhoturam Yadav Mrs. Puja Omprakash Yadav Loan A/c No. 101/10872	All that Part and Parcel of residential premise being situated at Revenue Block No. 50, Old Survey No. 32/1, FP No. 22, 33 Shreeji Homes-2, Opp. Vimal Dairy, Amdavad Highway Palwasana (part), Mehvana 384002	18.04.2019	02.08.2019	Rs. 8,29,227.50
Mr. Shivrajsinh Bhavarsinh Rajput Mrs. Minaben Shivrajsinh Rajput Loan A/c No. 101/10966	All that Part and Parcel of residential premise being situated at Revenue Block No. 50 Paiki 11 Old Survey No. 32/1, FP No. 40, paiki land, 58, Shreeji Homes-2, Near SRF Camp, Opp. Vimal Dairy, Amdavad Highway Palwasana (part), Mehvana 384002	18.04.2019	02.08.2019	Rs. 7,16,524.27
Mr. Jagdishbhai Sadhusaran Yadav Mr. Manishkumar Sadhusaran Yadav Loan A/c No. 101/11227	All that Part and Parcel of residential premise being situated at Revenue Block No 290 paiki, FP No. 46 paiki, 51 Saurabh Residency, Ramosana village, B/h Khodiyar Mata Mandir, Mehvana 384002	18.04.2019	02.08.2019	Rs. 7,76,730.58
Mr. Prakash Jagdishbhai Maurya Mrs. Kantdevi Prakash Maurya Loan A/c No. 101/11271	All that Part and Parcel of residential premise being situated at Revenue Block No. 290 paiki, FP No. 50 paiki Land, 63 Saurabh Residency, B/h Ramdevpir Mandir, Near Thakor Vas, Ramosana village, Mehvana 384002	29.04.2019	02.08.2019	Rs. 8,37,335.03
Mr. Rajesh Nathuram Saini Mr. Mukeshkumar Nathuram Saini Loan A/c No. 101/11936	All that Part and Parcel of residential premise being situated 471 paiki 1, FP No. 15, Shri Hanumannagar, Lakhvad to Rampura Road, Near Dharti Pm City, Kukas, Mehvana 384001	18.04.2019	02.08.2019	Rs.17,13,706.71

**Place : Mehvana**  
**Date : 07/08/2019**  
**Authorised Officer**  
**GRUH Finance Limited**

**GAYATRI**  
**GAYATRI TISSUE & PAPERS LIMITED**  
Regd. Office: 16/137, Siddhartha Nagar No.5, Near Prabodhan Krida Bhawan, Siddhartha Nagar, Goregaon (West), Mumbai -400104  
CIN : L51900MH1987PLC042141

**NOTICE**  
Pursuant to Regulation 29 read with 47 (1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the company will be held on Wednesday, the 14<sup>th</sup> of August, 2019 at corporate office of the company at 6-3-1090, B-1, TSR Towers, Rajbhavan Road, Somajiguda, Hyderabad – 500082 to take into consideration, inter alia, among other things to consider and approve Un-audited financial results for the quarter ended 30.06.2019, to fix date, time and place for the 33<sup>rd</sup> Annual General Meeting of the Company and such other business with permission of the chair.  
This information is also available on the Company's website: [www.gtplt.co.in](http://www.gtplt.co.in) and also on the website of Stock Exchange i.e BSE Limited:[www.bseindia.com](http://www.bseindia.com).

**For GAYATRI TISSUE & PAPERS LIMITED**  
Sd/- (DINESH VEMULA)  
Company Secretary & Compliance Officer  
Place : Mumbai  
Date : 07.08.2019

**DATIWARE MARITIME INFRA LIMITED**  
(Formerly Known As Ruia Aquaculture Farms Ltd.)  
Regd Office: 1st Floor, Adams Court, Banner Road, Pune - 411 045  
CIN L05000PN1992PLC177590, Web: [www.datware.com](http://www.datware.com) Email: [info@datware.com](mailto:info@datware.com)  
**UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED 30/06/2019**  
(Rs. in Lakhs)

Sl.	PARTICULARS	THREE MONTHS ENDED			YEAR ENDED 31/03/2019 (AUDITED)
		30/06/19 (UNAUDITED)	30/06/18 (UNAUDITED)	31/03/19 (UNAUDITED)	
1	Income From Operation				
	Total Income from Operation (Net)	-	-	-	-
2	Expenditure :				
(a)	Cost of Material Consumed	22.43	-		
(c)	Employees benefit Expenses	1.93	-	0.86	3.95
(d)	Finance Cost	2.29			0.81
(f)	Other expenses	29.68	3.13	4.80	13.20
	Total Expenditure	56.33	3.13	5.66	17.96
3	Profit before Exceptional Items and Tax (1 - 2)	(56.33)	(3.13)	(5.66)	(17.96)
4	Profit / (Loss) before Tax (3 - 4)	(56.33)	(3.13)	(5.66)	(17.96)
5	Net Profit after Tax (5 - 6)	(56.33)	(3.13)	(5.66)	(17.96)
6	Other Equity	(56.33)	(3.13)	(5.66)	(17.96)
7	Paid up Equity Share Capital (Face Value Re. 10/-)	-	-	-	-
8	Earnings Per Share (EPS)	500.00	500.00	500.00	500.00
(1)	Basic	(1.13)	(0.06)	(0.11)	(0.36)
(2)	Diluted	(1.13)	(0.06)	(0.11)	(0.36)

**Notes: 1.** The Above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved and Taken on record by the Board of Directors in their respective meeting held on dttd. 06.08.2019. **2.** The Company has only one reportable business segment of manufacture of Prawns Farming" as per Accounting standard 17 on segment reporting



